

मराठी भाषा विभागाच्या अर्थसंकल्पीय
कामकाजासाठी नवीन लेखाशीर्षे निर्माण करणे.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्र.अर्थसं-२०१४/प्र.क्र.२९/आस्था-३

नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-०३२

दिनांक : १७.१०.२०१४

शासन निर्णय :

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळामार्फत मराठी भाषेच्या विकासासाठी राबविण्यात येणा-
या काही योजनांवरील खर्च मागणी क्रमांक झेडएफ ०२, २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व
संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना, (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२) या
लेखाशीर्षाखालील ३१ सहाय्यक अनुदान या उद्दिष्टासाठी असलेल्या योजनेतर अर्थसंकल्पीय
तरतुदीमधून भागविण्यात येतो. सदर एकाच उद्दिष्टाखाली ६ वेगवेगळ्या योजना एकत्रितपणे
राबविण्यात येत असल्याने विस्तारागणिक योजनांचे संनियंत्रण करणे सोयीचे व्हावे यासाठी प्रत्येक
योजनेसाठी स्वतंत्र उपशीर्षे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सदरच्या २२०५- कला
आणि संस्कृती या मुख्य लेखाशीर्षाखाली खालीलप्रमाणे लेखाशीर्षे निर्माण करण्यात येत आहेत.

मुख्य लेखाशीर्षे	२२०५ कला व संस्कृती	२२०५ Art and Culture
	००	००
गौण शीर्षे	१०२ कला व संस्कृती प्रचालन	१०२ Promotion of Art and Culture
	०१ योजनेतर योजना	०१ Non Plan Schemes

उपशीर्षे-

मराठी शब्द	English Words
उपशीर्षे	Sub Head
(०१) (०५) साहित्य संस्थांना अनुदान (२२०५ ३३९५) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(०५) Grant in Aid to literature Institutes (२२०५ ३३९५) ३१ Grant in Aid
(०१)(०६) नवलेखक योजनेअंतर्गत पुस्तक प्रकाशनासाठी व हस्तलिखितांवरील अभिप्रायांबद्दल तज्ञांच्या मानधनासाठी अनुदान (२२०५ ३४०१) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(०६) Grant in Aid for Publishing of Books under New Author Scheme and Honorarium to Experts of opinions on Manuscripts. (२२०५ ३४०१) ३१ Grant in Aid
(०१)(०७) नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा व चर्चासत्रे यासाठी अनुदान (२२०५ ३४१२) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(०७) Grant in Aid for Seminars and Workshops for new Authors. (२२०५ ३४१२) ३१ Grant in Aid

(०१)(०८) नियतकालिकांच्या प्रकाशनासाठी अनुदान (२२०५ ३४२१) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(०८) Grant in Aid to Publish Periodicals. (२२०५ ३४२१) ३१ Grant in Aid
(०१)(०९) ललितेतर वाङ्मयातील पुस्तकांच्या प्रकाशनार्थ अनुदान (२२०५ ३४३९) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(०९) Grant in Aid for Publishing Books on Non-Imaginative Literature (२२०५ ३४३९) ३१ Grant in Aid
(०१)(१०) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान (२२०५ ३४४८) ३१ सहाय्यक अनुदान	(०१)(१०) Grant in Aid to All India Marathi Sahitya Sammelan (२२०५ ३४४८) ३१ Grant in Aid

सदर लेखाशीर्षे सन २०१५-१६ पासून कार्यान्वित होतील.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १४५/अर्थसं १४, दिनांक ०७.०७.२०१४ व महालेखापाल, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक TM/Ch.१/MLD/UOR-७९/२०१४-१५/४१७, दिनांक २१.०८.२०१४ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१४१०२०१६१७५२६०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नितीन गायकवाड)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), व्हीएलसी सेक्शन, मुंबई.
- २) भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
- ४) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- ५) संचालक/प्रशासकीय अधिकारी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
- ६) वित्त विभाग(अर्थसं-१४), मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय
- ८) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय